## DECCAN BEARINGS LIMITED

REGD. OFF: OFFICE NO. 64A, FLOOR NO.4, PLOT - 327, NAWAB BUILDING, DADABHAI NAWROJI ROAD, HUTATMA CHOWK, FORT, MUMBAI - 400001 (INDIA)

TEL: (91)(22)2285 2552, E-MAIL: deccan.bearings9@gmail.com, Website: deccanbearings.in

CIN NO: L29130MHI985PLCO35747

Date:-17th July, 2024

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001.

Scrip Code: 505703
Deccan Bearings Limited

Sub: Submission of Newspaper publication pursuant to Regulation 47 (1) (b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2024.

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith newspaper publication of the Un Audited Financial Result as per Regulation 47 (1) (b), 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 for the Quarter ended 30th June, 2024published in "Mumbai Lakshdeep" (Marathi) and "Active Times" (English) on 17th July, 2024 for your records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,

For Deccan Bearings Limited

Rifesh Mohan Parab

**Managing Director** 

DIN: 09494605

MUMBAI

# भंडारा - वीज पडुन दोन महिलांचा मृत्यू, चार जखमी

१. कॉर्पोरेट ऋणकोंचे नाव

कॉर्पोरेट ऋणकोची संस्थापन दिनांक

iस्थापित/नोंदणीकृत आहे

मसल्याच्या जागेचा पत्ता

गधिकारी ज्यांच्याअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको

कॉर्पोरेट ऋणकोंचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर

कॉर्पोरेट ऋणकोंचे नोंदणीकृत कार्यालय व

प्रधान कार्यालयाचा (काही असल्यास) पत्ता

निवासाव्यतिरिक्त. सर्व वा कोणतीही

वातीपुस्तिका व दस्तावेज तयार केलेले

कॉर्पोरेट ऋणको संदर्भात परिसमापन प्रारंभ

परिसमापन ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित

अंतरिम ठराव अधिकारी म्हणून काम करणाऱ

रंभ करण्याचा आदेश दिला व तो दि. १५.०७.२०१४ रोजी प्राप्त झाला आहे.

दावे व्यक्तिश:, टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून सादर करावेत

अंतरिम ठराव अधिकाऱ्याचे नाव व स्वाक्षरी : विष्णू कांत काबरा

मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

**नोंद.कार्यालय:** ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दूर.:**०२२-२<mark>२८३२४६८,</mark>

फॅक्स: १२२-२२१४७२८८. ई-मेल: investors@morarkafinance.in. वेबसाईट: www.morarkafinance.in

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

चुकीचे, दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड होऊ शकेल

अंतरिम अधिकाऱ्याचे नाव व नोंदणीकरण

बोर्डवर नोंदणीकृत म्हणून अंतरिम ठराव

अधिकाऱ्याचा पत्ता व ई-मेल

११. दावे सादरीकरणाची अंतिम तारीख

भंडारा, दि. १५ : भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी आहेत. मोहाडी तालुक्यातील

आंदळगाव येथे परे रोवणीचा काम सुरू होता. दुपारच्या सुमारास मजूर शेतात रोवणी करत होते. अचानक आकाशात विजेचा कडकडाट झाला व मजूर महिलांच्या अंगावर विज कोसळली यात कलाबाई गोखले व अशा सोनकुसरे या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना मोहाडी ग्रामीण

रुग्णालयात

आले आहे.

ढाखल करण्यात

तपशील

कार्यचलनातुन एकुण उत्पन्न (ढोबळ)

गलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)

करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

वर्षाकरिता इतर सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर)

राखीव (लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)

पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)

मूळ (रू.)

उपलब्ध आहे

दिनांक: १६.०७.२०२४

1 Total Income

ठिकाण: मंबई

लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रि

PARTICULARS

Net Profit for the period (before Tax, Exceptional

Net Profit for the period after tax (after Exceptiona

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

in the Audited Balance Sheet of the previous year

Reserves (excluding Revaluation Reserve) as show

Total Comprehensive Income for the period

Net Profit for the period before tax

8 Earnings Per Share (of `Rs. 10/- each)

AS Rules, whichever is applicable.

for continuing and discontinued operations

(after Exceptional items )

and Extraordinary items )

6 Equity Share Capital

Diluted Note:

नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित जाहीर उद्घोषणा करावयाची जाहिरात (इन्सॉल्हेन्सी ॲन्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तांकरिता परिसमापन ठराव प्रक्रिया)

विनियमन, २०१६ च्या विनिमयन ६ अंतर्गत)

अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा. लि.च्या धनकोंचे लक्ष वेधून घेण्याकरिता

संबंधित तपशील

03.02.2003

११.०१.२०२५

2022/13747

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने आदेश क्र. सीपी (आयबी) नं. ३०/एमबी/२०२३

अंतर्गत दि. ०५.१२.२०२४ रोजी अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्टस प्रा. च्या कॉपोरेट परिसमापन ठराव प्रक्रिय

**अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा.** च्या धनकोंना याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी त्यांचे दावे

पराच्यासहित दि. १५.०७.२०२४ रोजी वा तत्पवींपर्यंत अंतरिम ठराव अधिकाऱ्यांकडे वरील अ. क्र. १० अंतर्गत विहित

कॉर्पोरेट ऋणकोंनी (कामगार व कर्मचारी वगळता) (इन्सॉल्हेन्सी ॲन्ड बॅंकरप्ट्सी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तांकरित

परिसमापन ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ७,८,९ व ९ए अंतर्गत विहित फॉर्म बी. सी. डी. ई व एफमधुन

त्यांचे दावे सादर करावेत. वित्तीय धनको, कामगार व कर्मचारी तसेच कामगार व कर्मचाऱ्यांचे अधिकृत प्रतिनिधी व अन्य धनको, जे लागू असतील त्यानुसार सादर करावेत.

वित्तीय धनकोंनी केवळ इलेक्टॉनिक माध्यमातून पुराव्यासहित त्यांचे दावे सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यासहित त्यांच

संपलेली तिमाही संपलेली तिमाहीं

39.03.2028

नेखापरिक्षित

60.03

ξC.40

**ξ**ረ.40

42.23

(3848.08)

(3809.99)

840.29

9.90

Quarter ended Quarter ended Year ended

on 30/06/2023

(Unaudited)

(4.70)

(4.70)

(4.70)

218.33

(0.22)

For and on behalf of the Board

n 31/03/2024

(4.44)

(4.44)

(4.44)

218,33

(0.20)

(Audited)

30.08.2028

920.89

9६६.५

9६६.५

9६३.९४

840.29

3.88

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या

आलेली ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. सदर

निष्कषिं संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटव

**DECCAN BEARINGS LIMITED** 

Registered Address: REGD, OFF. FLOOR NO.4.PLOT -327.NAWAB BUILDING. DADABHAI NAWROJI ROAD.

HUTATMA CHOWK, FORT, MUMBAI -40000

CIN: L29130MH1985PLC035747

(Unaudited)

(2.87)

(2.87)

(2.87)

218.33

(0.13)

a) The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June, 2024 Financial Results filed with the Stock

b) The full format of the Quarter ended 30th June, 2024 Financial Results are available on the websites of the Stock

c) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.deccanbearings.in)

Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 30/06/2024

अलेखापरिक्षित

कंपनी निबंधक - मुंबई

U51909MH2003PTC138968

महाराष्ट्र, भारत - ४० ००६३.

महाराष्ट्र, भारत - ४० ००६३.

आदेश दिनांक - ०५.१२.२०२३

. १६, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, भाट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई,

१६, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, भाट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई,

आयपी नं. : IBBI/IPA - 001/IP -P - 02178/2021

९०३, मेफेअर ग्रीन्स, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम),

संपलेली तिमाही

30.08.2023

अलेखापरिक्षित

492.84

४९९.६५

४९९.६५

820.2

9849.08

840.39

90.80

90.६८

संपलेले वर्ष

39.03.2028

042.88

099.93

£39.49

(२४८५.९५)

94634.86

840.39

98.03

98.03

गौतम मोरारक

डीआयएन १००००२०७४

अध्यक्ष

on 31/03/2024

(Audited)

(17.69)

(17.69)

(17.69)

218.33

(0.81

मुंबई - ४०० ०६७. ई-मेल आयडी : ipvishnukabra@gmail.com

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

नमना क.आयएनसी-२५ए

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्टस प्रा. लि २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

> आणि मे. मोनोमेर केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे गेंदणीकत कार्यालय: व्यावसायिक कार्यालय जागा क १६ ए विंगः पहिला मजला, लोकमान्य को-ऑप.हौ.सो., वीर सावकर मार्ग, ठाणे-४००६०२

> सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. १४ मार्च. २०२४ रोजी झालेल्या विशेष प्तर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीदारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रादारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत क्षेत्रिय संचालक, (एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२) यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत **हार्यालयात पाठवावी** 

व्यावसायिक कार्यालय जागा क्र.०६, ए विंग, पहिला मजला. लोकमान्य को-ऑप.हौ.सो. वीर सावकर मार्ग, ठाणे-४००६०२,

दिनांक: १४ मार्च, २०२४

श्री. विजय विठ्ठल निकते डीआयएन:००३७३९३७

नोंदणीकत कार्यालय: व्यावसायिक कार्यालय जागा क्र.0६. ए विंग, १ला मजला लोकमान्य को-ऑप ही मो वीर सावकर मार्ग. ठाणे-४००६०२

#### जाहिर नोटीस टेनन्सी/<u>अपिल नं. ०६/२०२३</u>

न्याअर्थी, मौजे बऱ्हाणपुर , ता .जि . पालघर येथील ग.नं. **१५७, क्षेत्र ५.०७.००** हे.आर या जमिनीसंदर्भात तहसिलदार व शेतजमिन यायाधिकरण पालघर यांनी त्यांचेकडील टेनन्सी केस क्र.७०(ब)/एस.आर.०८/२०२३ मध्ये दि.२३/१२/२०२२ रोजी दिलेल्य आदेशाविरुध्द) वादी श्रीम. शुभदा वसंत गुरव

इतर ४ यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजिमन **अधिनियम १९४८ चे कलम ७४** अन्वये इकडील न्यायालयात अपिल दाखल केले आहे व याचे कामकाज सूरु आहे. सदर दाव्यातील गतिवादी श्री. येशा लखमा हे आहेत. सदर भिपलाची चौकशी निमस्वाक्षरीकार म्हणजेच उपविभागीय अधिकारी, पालघर उपविभा ालघर यांचे न्यायालयांत सुनावणी तारिख ०७/०८/२०२४ रोजी स. ११.०० वाजत वण्यांत आली आहे. तरी वरील प्रतिवादी यांनी वारस म्हणन) असलेल्या पराव्यांसह स्वत: अथवा किलांमार्फत चौकशीसाठी ही नोटीस प्रसिध्द गाल्यापासुन **३० दिवसांचे आत** कार्यालयीन देवशी या कार्यालयात समक्ष हजर रहावे. सदर दिवशी कुणीही हजर न राहिल्यास सदरचा दावा महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियमाचे कलम २४७ चे तरतदीनुसार एकतर्फी चालविण्या

(सुनील माळी) उपविभागीय अधिकारी पालघर उपविभाग पालघ

जाहीर सूचना

श्री गोविंद बी चिपलणकर हे आकांक्षा ॲंक

को-ऑपोरिट्ड होसिंग सोसागरी लि. पनाः वासी

हिल. टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. गोरेगाव (प.)

मुंबई-४००१०४ या सोसायटीचे सदस्य असून फ्लॅट

क्र.बी/६०५. आकांक्षा ॲक्मे को-ऑपरेटिव

हौसिंग सोसायटी लि. (यापुढे सदर फ्लॅट म्हणून

संदर्भ) या जागेमधील ५०% शेअर्स, हित, अधिका

धारक होते, यांचे मुंबई येथे १८.०३.२०२१ रोजी

सदर जाहीर सूचनेमार्फत मी वारसदार, अन्य

दावेदारांकडन दावा/आक्षेप मागवित आहे. जर

कोणा व्यक्तीस मयत सदस्याचे संबंधित ५०%

शेअर्स व हितबाबत विक्री, अदलाबदल, तारण,

गरसाहक, ताबा, बक्षीस किंवा इतर प्रकारे काही

आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात

त्यांचे दावा/आक्षेपबाबत दस्तावेजी पुराव्यांसह

खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा असे

आक्षेप/दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत

जर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्या

अर्जदाराद्वारे सादर केलेल्या हस्तांतर दस्तावेजांच्या

आधारावर मयत व्यक्तीचे शेअर्स व हित यास

दिनांक: १७.०७.२०२४ अंड. मनिषा प्रभु

ए२३/९१, समर्थ सदन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव

(वकील उच्च न्यायालय

(प.), मुंबई-४००१०४

व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल.

असे समजले जाईल.

कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सही

येईल. याची तमाम जनतेने नोंद घ्यावी.

## बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९१९पीएलसी०००५५७ नोंद. कार्या.: ५३४, सरदार बहुभभाई पटेल रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४०००७७. दूर.:(०२२) २३६१२९५/९६/९७, ई-मेल: investors@bcma.in, वेबसाईट: www.bcma.in

१०५वी वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेड**च्या सदस्यांची **१०५वी वार्षिक** मर्व माधारण मधा (एजीएम) एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्या मचनेत नमटप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिंडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत **शुक्रवार** 

०९ ऑगस्ट, २०२४ रोजी दु.४.३०वा. होणार आहे. नहकार मंत्रालयाचे (एमसीएँ) वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि अन्य इतर सर्व आवश्यक परिपत्रकानुसार तसेच नवीन परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदीनुसा

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फतच आगामी एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २३-२४ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या नदस्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे. २०२०. १५ जानेवारी. २०२१. १३ मे. २०२२. जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहेत.

१०५व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक व . सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २३–२४ हे कंपनीच्या <u>www.bcma.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच स्टॉक एक्सचेजेंस अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com बसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये न्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई–वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ऑएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित/ प्रहमागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये . उपस्थित असणाऱ्या सदस्यांना आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि असे

ज्ण्यापासून त्यांना रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल नोंद दिनांक अर्थात **शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०२४** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना एजीएम दरम्यान मतदान तसेच रिमोट ई-वोटिंग सुविधा (ई-वोटिंग)

जर तुमचा ई–मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास त्यांना त्यांच्या नोंद ई–मेलवर ई–वोटिंगकरिता

. कंपनीने एजीएममध्ये मान्य झाल्यास वित्तीय वर्ष २३–२४ करिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या पात्रता निश्चितीकरित नोंद दिनांक म्हणून **शुक्रवार, २६ जुलै, २०२४** ही तारीख निश्चित केली आहे. रिमोट ई-बोटिंगचा तपशिल खालीलप्रमाणे:

रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, ०६ ऑगस्ट, २०२४ रोजी (स.९.००)** प्रारंभ होईल आणि **गुरुवार, ०८ ऑगस्ट** २०२४ रोजी (सायं.५.००) समाप्त होईल. तदनंतर ई-वोटिंग पध्दत मतदानासाठी बंद केली जाईल.

शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०२४ रोजी नोंद तारखेप्रमाणे कंपनीच्या भरणा केलेल्या भागभांडवलाच्या त्यांच्य शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता

कोणा व्यक्तिने सूचना वितरणाकरिता निश्चित दिनांक ०५ जुलै, २०२४ नंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांक **शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०२४** रोजी भागधारणा घेतेली असेल त्यांनी csg-unit@tcplindia.co.in किंवा एनएसडीएलच्या helpdesk.evoting@nsdl.co.in

वर विनंती पाठवून लॉगइन तपशिल प्राप्त करावे. ायकर कायद्यानुसार लाभांश उत्पन्न हे भागधारकांच्या हस्ते करयोग्य असेल आणि कंपनीने वेळोवेळी लागु मसलेले विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातुन स्त्रोत कर कपात करणे आवश्यक आहे. कंपनीकडून

भागामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत लाभांशावरील कर तरतूद स्पष्ट केली जाईल. जर कंपनीला बँक खात्याचे अ-नोंदणीकरणामुळे विद्युत स्वरुपात कोणत्याही भागधारकास लाभांश देणे शक्य

झाले नाही तर सर्व परिस्थिती साधारण झाल्यावर अशा भागधारकांना शक्य तितक्या लवकर डिव्हीडंन्ड वॉरंट) धनादेश/पे ऑर्डरने कंपनीकडून रक्कम दिली जाईल.

बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेडकरित निधी अगरवाल

ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: १६ जुलै, २०२४

#### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI DHARMADAY AYUKTA BHAVAN, GROUND FLOOR,

SASMIRA BHAVAN, SASMIRA ROAD, MUMBAI- 400030 **PUBLIC NOTICE OF INQUIRY** 

Change Report No. ACC/VII/3744/24
Filed by Mr. Radheshyam S. Vaishnav
In the matter of Akhil Bhartiya Vaishnav Brahman Seva Sangh P.T.R. No. F-10114

WHEREAS THE trustees of the above trust have filed a Change Report under section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai viz.

() Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?

**DESCRIPTION OF THE PROPERTY:** 

All that piece or parcel of land bearing Patta No.18, situated at Village-Jethana, Dist-Ajmer, Rajasthan. Value Rs. 4,999/-

This is to call upon you to submit your objections, if any in the matte before the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice

. Given under my hand and seal of the Joint Charity Commissioner Maharashtra State, Mumbai.

This 9th day of the month of July, 2024



I/C Superintendent- J Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

Sd/-

## जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि. माझे अशिल अब्दल ज्जाक रहीम खान आणि शमा बी. अब्दुल रज्जाक खान यांनी खालील मिळकत फुर्रकन अब्दुल कादर ताजानी यांच्याकडून दि. ०४/०८/२०२३ रोजी दस्त क्रमांक के ऑर एल ३-१५५२०-२०२३ द्वारे विकत घेतलेले आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे

मिळकतीचे वर्णन सदनिका क्रमांक ०१, तळ मजला, क्षेत्रफळ ५५० चौ फूट बांधीव अल - हम्द रेसिडेन्सी को ऑप हौसिंग सो लि., सी टी एस क्रमांक ९६३, १ ते ३, मौजे आणि तालुका कुर्ला आणि जिल्हा मुंबई उपशहर

तसेच अब्दुल रज्जाक रहीम खान आणि शमा बी. अब्दुल रज्जाक खान यांनी वरील नमूद केलेली सदनिका गहाण ठेवून पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेतला आहे.

तसेच पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड ह्यांच्याकडून सदर मेळकतीचे मूळ दस्त गहाळ झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत:-

१. दि. ०२/१२/२०१७ रोजी अल - हम्द रेसिडेन्सी को ऑप हौसिंग सो लि च्या तर्फे यास्मिन ताजानी यांच्या नावावर असलेले आणि दि. २३/०२/२०२३ रोजी फुरकान अब्दुल कादर ताजानी यांच्या नावावर हस्तांतरित केलेले मूळ भाग प्रमाण पत्र

तसेच सदर प्रकाराबाबत पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड तर्फे श्री जयेश गोविंद पटेल यांनी दिनांक ३१/०५/२०२४ रोजी, तक्रार क्रमांक ५९१३३-२०२४ आरे. ग्रेटर मंबई पोलीस स्टेशन येथे तकार नोंदविली आहे

सदर वर उल्लेख केलेल्या सदिनकेवर, त्यांच्या दस्तांवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, ताबा, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ते कागदपत्र माझे **ऑफिस** ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, **तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन ४०० ६०२** येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

ॲड. डॉ. सुर्यकांत एस. भोसले

दि. १६/०७/२०२४

तमाम लोकांस कळविण्यात येते की गाव मौजे वरामपूर ता वसई जि पालघर येथील १ स . नं . ३३, हिस्सा नं . वी/२, क्षेञ २ . ६४ . २' (आर.ची.मी.) अकार २६.४२ रू.पै. २ स . नं . ३३, हिस्सा नं . वी/३ क्षेञ १६ . १२ . ७५ (आर .ची .मी .), अकार १६१ .२७ रू .पै . ही जमीन मिळकत मे •जैन ॲड अग्रवाल विल्डर्स तर्फे भागिदार लक्ष्मीकांत गजानन अग्रवाल यांच मालकीचे कब्जेवहिवाटीचे आहे . वरील जमीन मेळकती वावत कोणाही इसमाच मालकी वारस गहाण कळराग तसेच कब्जा गहाण दान वक्षी भादेपट्टा अगर इतर दुर्सया कुठल्याही प्रकारे हक्क असल्यास सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासु-चौदा दिव्सांच्या आत पुराव्यासह व योग्य त्य काग्दापञासह माझे पत्यावर ः दुवे हाउस स्टेला सर्व संबंधितांना या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. संतोष धोंडू काते रा. सदनिका क्र. बी/२०६, बरामपुर वसई प. ता. वसई जि. पालघ ४०१२०२ येथे लेखी कळवावी अन्याथा सदर जमीनीवावत कुठलीही हरकत नाही व असल्यार ती कायमची सोडुन दिली आहे असे समजण्यात

दिनांकः१७.०७.२०२४ ॲड. नागेश जे. दुवे

#### जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की, **कै. रामचंद्र गोविंद पाटेकर,** हे **सदनिक** क्र. बी-३/३०४, तिसरा मजला, चंद्रेश हिल्स बी/३, ८ को.ऑ.हौ.सो.लि., आचोळे रोड, नालासोपा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०९, लक होते. तरी **कै. रामचंद्र गोविंद पाटेकर** यां **दिनांक २९/०६/२०१४** रोजी निधन झाले आहे त्यांच्य ाश्रात सदर सदनिका ही त्यांची पत्नी **के**. **अर्चना रामचंद पाटेकर** यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आली होते मात्र त्यांचेही **दिनांक २४/०७/२०२३** रोजी निध झाले आहे आणि आता त्यांच्यापश्चात **१)श्री. सुशां**त ामचंद्र पाटेकर (मुलगा), २)कु. सुप्रिया रामचंद्र **पाटेकर (मुलगी),** हे त्यांचे वारस आहेत व त्यांनी नदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी रण्यासंबंधी चंद्रेश हिल्स बी/३, ४ सहकारी गृहनिम . स्था मर्याटीत संस्थेकडे अर्ज केला आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते प्रमुलेले मुखन सुभासताचे भाग व दितसंबंध दस्तांतरी हरण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव ागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण रकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट रबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क , हितसंबंध इस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेख राव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासून ११ वसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्य भन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हेतसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त गोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सद प्रदनिकेसंबंधीची पुढील योग्य ती कार्यवाही आम ाशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

ॲड. सचिन एम. पाटील

त्ता : १५१, सत्यम शिवम शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेश जवळ, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघ ४०१ २०३

### जाहीर सूचना

बी. शाह, २) बिंदु पी. शाह व ३) छाया ए. मेहता स्वर्गीय श्री. रतिलाल शाह व स्वर्गीय श्रीमती जयाबे अगर ज्ञाह यांचे कायदेशीर वारसदार आणि फ्लॅट क्र.२० व २०२, गिरीद्वार अपार्टमेंट, मथुरादास रोड, कांदिवल पश्चिम), मुंबई-४०००६७ व दुकान क्र.२५, अजं गोपिंग सेन्टर, फाटक रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-१०००६७ आणि प्लॉट क्र.२५, कच्छ, मोटा असम्बिया ग्राजागेमधील त्यांच्या मयत पालकांचे प्रत्येकी १/४थे गेअर्सचे धारक आहेत.

हणून जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्ता खरेदी/प्रा रण्याची इच्छा असल्यास त्यांनी किंजल एच. शाह अभिता एन. वरशनी व रिया वाय. छेडा यांच्याकडून व्यवहा करण्यास माझ्या अशिलांच्या लेखी अनुमती व वैध एनओसीशिवाय मनाई करण्यात येत आहे आणि येथे . नुचना देण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीने त्यांच्यास क्रंत्राट केले असल्यास त्यांनी त्यांचे व्यवहार रद्द करावेत अन्यथा अशा व्यक्तींना कायदेशीर कारवाईला सामोरे जाव गागेल, जे त्यांच्या स्वत:च्या जोखिम, मुल्य व परिणामा

देनांक: १७.०७.२०२४

सुनल सा. दुब (वकील उच्च न्यायालय) तता: ३०१-बी, ए विंग, सुमित समर्थ आर्केड, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४. मोबा.:९८२०९३२२३२ ई-मेल:sunildb8@gmail.com

सनिल सी. द

## जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. तळमजला, राजेश्वरी अपार्टमेंट बिल्डिंग नं.ए को ऑप.हौ.सो.लि., तलाव रोड, भाईंदर (पुर्व), ता. जि. ठाणे–४०११०५ येथील जागेचे मालक आहेत तथापि माझ्या अशिलाकडन मे. श्रीनाथ डेव्हलपर्स आणि थ्री. रुपचंद चिमणाजी ठाकूर व थ्री. गोवदि चिमणाज लुहार यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०६.१०.१९८० ोजीचा मुळ करारनामा आणि श्री. रुपचंद चिमणाजी ...... ठाकूर व श्री. गोवदि चिमणाजी लुहार यांच्या दरम्य मदर फ्लॅट जागेबाबत झालेला दिनांक १५.०३.२०१ रोजीचा अन्य करारनामा/मुक्तता करारनामा हरवले आहे जर कोणा व्यक्तीस दिनांक ०६.१०.१९८८ रोजीच पदर मळ करारनामा आणि दिनांक १५.०३.२०१ रोजीचा मुक्तता करारनामाबाबत विक्री, अदलाबदल अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा तारण, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे आणि खाली . म्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक दस्तावेजी प्राव्यांसह सत सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** लेखी स्वरुपात .. कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केल भाहेत असे समजले जार्रल आणि तटनंतरा कोणताई दावा विचारात घेतला जाणार नाही ओणि सदर फ्लॅं जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे प्रमजले जाईल.

दिनांक: १७.०७.२०२४ आर.एल. मिश्र (वकील उच्च न्यायालय) कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस् रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर ४०१२०९.

#### **DECLARATION**

09.07.2024 from Jamshedpur Court, I, Manju Devi Agarwal daughter of Chottelal Agarwal resident of H.No. 35, Ashiana Road, C.H. Area, North West, VTC Sonari, P.O. Sonari, Jamshedpur, Iharkhand - 831011 do hereby declare that I have changed my name as MANJU DEVI AGARWAL in place of my previous name i.e. Manju Devi for all intents & purposes. That " MANJU DEVI " & "MANJU DEVI AGARWAL " is the same and one person i.e myself.

#### जाहीर नोटिस

आमच आशाल आ. सताथ थाडू कात रा. सदानका क. बा, १०% द्वामंदर नगर, बुर्जिल रोड, दामांदर हॉल जवल, नालभोघारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर, यांनी सदिनका क्र. २०६, दुसरा मजल, एक्कुण क्षेत्र ३३० वी. फूट दामोदर नगर 'बी' बिल्ड्टींग को. ऑप. ही. सोसायटी लिमिटेड हि श्री. सुभाष बाबुराव चव्हाण, सी. सेहल सुभाष चव्हाण वंशी. वेदान सुभाष चव्हाण यांना दि. ७४.०७.२०१४ रोजी नोंदणीकृत विक्री करारनामा क्र वसई -४/११५२५ /२०२४ अन्वये संयुक्त पणे विकली आहे सदर रूप हि मयत कै. थींडू सोनू काते यांच्या नावे होती. मयत कै. थोंडू सोनू काते यांचा दिनांक ११,०७,२०१७ रोजी मृत्यू झाल असून त्यांची पत्नी श्रीमती लक्ष्मिबाई थोंडू काते यांचा दि ०९.११.२०१५ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात श्री. संतोष धोंडू काते (मुलगा), उज्वला उदय तटकरे (मुलगी), विशाखा चाडू कात (मुलगी), उजका उदय तटकर (मुलगी), (वशाखी तिकप खेडेकर (मूलगी), सुचिता मुक्कर कासार (मुलगी), सुचवा समीर वाजे (मुलगी), अनिता प्रफूल रेनुसे (मुलगी), हेच एकमेव कायदेशीर वारस होते. या व्याविरिक्त अन्य काणीही वारस नाहीत व वरील नमृद्ध सर्व वारासांनी सदरवीं सदनिका परस्पर संमतीने दि.०४.७७.२०२४ रोजों नोंदणीकृत हक्क सोंड पत्र क. वसई-४,४४९१९/२०२४ अन्वये आमचे अशिलांच्या नावे केली होती. इ/हर(१,५५४६ जम्म जांची) विकार यात्राचा राज्या नाव करणे हाता. तरी सदर रूप भर्मबंधी विकी व्यवहार संबंधी काही हरकत अधवा हक्क किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह हरकत खालील परावार व्यवतीशः कळवावी . जर पुदती मध्ये कृणाचीही हरकत नसल्यास आमचे अशिलूंना सदर सदनिकेचे विकी . व्यवहार पर्णे करण्यास कोणताही अडथळा असणार नाही व विकत घेणार हे सदर सदनिके चे निर्विवाद मालक होतील अ

विकत प्रणार हे सदर सदानेक चे निविवाद मानक होतील असे गृहीत धरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी व त्या नंतर आलेल्या कोणत्याही हरकतीची दखल चेतली जाणार नाही.

बकीत - श्री. महेश विजय भोसले
शॉप नं. १३, अमिपार्क A. 1 बिल्डींग, शिवरोना शाखे जवल,
एस. टी. डेपो समोर, अमिपार्क, नालाभोगर (२), ता. वसई,
जि. पालघर - ४०१२०३ मो. क. - ८४०८८६०४६२
विनांक : १७/०७/२०२४

िठकाण : नालासोपारा

#### जाहीर सूचना

**श्री. महेंद्र के. खेतान** हे श्री राणी सती नगर को-ऑपरेटिव न्ना नहरू के. खतान है जा राजा सता नगर का जासराटेन्द्र हौसिंग सोसायटी लि., पत्ता राणी सती नगर, एस.व्ही रोड, मालाड (पश्चिम), मुंबई–४०००६४ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.जी.९/९ तसेच भाग प्रमाणपत्र क्र.१६४ चे धारक होते. **श्री. महेंद्र के. खेतान** त्यांचे टेनामेन्टचे सोसायटी सदस्यत्वाचे ५०% शेअर्सकरिता कोणतेही वारसदार न नेमता यांचे **०३.०८.२०१८** रोजी निधन झाले. यांचे कायदेशीर वारसदार, **स्वर्गीय श्री. महेंद्र के. खेता**न

यांचा मुलगा अर्थात श्री. तुषार महेंद्र खेतान यांनी योग्य दस्तावेजांसह त्यांचे शेअर्स (मयताचे ५०% शेअर्स) करिता सोसायटी कार्यालयात सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/

आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स तसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या, तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपः nणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स र तसुबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या<sup>°</sup> भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षे गोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी माप्तीच्या तारखेपर्यंत सायं.६.०० ते रात्रौ.८.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

दिनांक: १७.०७.२०२४ श्री. प्रशांत व्ही. आयरे (वकील उच्च न्यायालय) दकान क्र.४. अलकनंदा कोहौसोलि.. रावळ पाडा. दहिस र्व, मुंबई-४०००६८.

#### जाहीर सूचना र्विसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय

श्रीमती गीता रामचंद्र न्द्रिवेकर या शासकीय कर्मचार्र

होत्या, त्यानुसार त्यांचे गिरगाव, मुंबई शाखा, शाखा सांकेतांक क्र.०१६४ नुसार निवृत्ती वेतन खाते क्र.००२११२१०००३५५०२ च्या धारक होत्या. यांचे १२.०९.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१) श्रीमती आशा गजान**न <mark>गालवलकर,</mark> पॅन क्र.एटीएपीपी६१८१जी, २) श्रीमती नयना अश्विन कादवडकर, पॅन क्र डीएसडब्ल्युपीके६१५२एन, <mark>३) श्रीमती रझिया सली</mark>म जहांगीर, पॅन क्र.बीओएफपीजे८०६७जे, ४) श्री. उमेश **रामचंद्र न्हिवेकर,** आधार क्र.५६१९ २८९३ ८२०८ आणि . २६१८ हे कायदेशीर वारसदार व दावेदार आहेत. सदर मयत निवृत्ती वेतनधारक यांचे पती स्वर्गीय श्री. रामचंद्र अर्जुन न्हिवेकर यांचेही ०७.०१.१९८० रोजी निधन झाले. श्रीमती गीता रामचंद न्हिवेकर यांचे निधनानंतर सदर कायदेशीर वारसदार ?) श्रीमती आशा गजानन गलवलकर, २) श्रीमती नयना अश्विन कादवडकर ३) श्रीमती रझिया सलीम जहांगीर आणि ५) श्री. अतुल रामचंद्र न्हिवेकर यांनी दिनांक ११.०७.२०२३ रोजीचे अ.क्र.३५२/२०२३ अंतर्गत नोटरीकृत असलेले दिनांक ११.०७.२०२३ रोजीचे प्रतिज्ञापत्र व ना-हरकत पत्राद्वारे अो. उमेश रामचंद्र न्हिवेकर यांच्या नावे संबंधित विभाग प्राधिकरणाद्वारे सदर **श्री. उमेश रामचंद्र न्हिवेकर** यांच्य नावे सदर मयत निवृत्ती वेतनधारक यांची मासिक निवृत्ती वेतन हस्तांतरणासाठी त्यांची ना-हरकत दिली आहे. न्हणून जर कोणा व्यक्तीस, शासकीय प्राधिकरण, बँका, वित्तीय संस्था इत्यादींना आवाहन आहे की. त्यांनी सदर **श्री. उमेश रामचंद्र न्हिवेकर** यांच्या नावे मयत निवृत्ती वेतनधारकाची निवत्ती वेतन हस्तांतरणाबाबत काही टावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा सदर सूचना तारखेपासून **१५ दिवसात** माझ्याकडे पाठवावेत. अन्यथा असे समजले जाईल

विभाग/प्राधिकरणाद्वारे सदर निवृत्ती वेतन हस्तांतरणास् कोणाचाही दावा नाही आणि पुढे कोणताही दावा विचारात एस.एन. पाण्डेय दिनांक: १६.०७.२०२४ (वकील उच्च न्यायालय, मुंबई) कार्यालयः फ्लॅर क ६०६ जीलकंट टॉवर कोहीसोलि

की, सदर श्री. उमेश रामचंद्र न्हिवेकर यांच्या नावे संबंधित

क्रनाकिया रोड, मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११०७.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई जा.क्र.SRA/CO/OW/२०२४/३७४११, सहकार कक्षा, झो.पु.प्रा., मुंबई.

## -ः ऑनलाईन सोडत पध्दतीने सदनिका वाटपाची नोटीस :-

पार्वती कुटीर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था, सी.टी.एस. नं.८७५ आणि ८७५/१ ते ४ ऑफ व्हिलेज मुलुंड, ता. कुर्ला, सारस्वत वाडी, झवेर रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० या नोंदणीकृत संस्थेच्या पुनर्वसन इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पध्दतीने वितरण करण्यासाठी प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६२ नसार मा. सहाय्यक निबंधक. सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपुप्रा, बृहन्मुंबई यांचेकडिल दिनांक २८.०५.२०२४ रोजीचे पत्रान्वये माझी प्राधिकृत अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर संस्थेच्या पुनर्वसन इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पध्दतीने वितरण दिनांक २५.०७.२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता, स्थळ: प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने झूम ॲप (Zoom App) वर आयोजित केलेली आहे. सदर नोटिशीसोबत एकूण २४ पात्र झोपडीधारकांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये काही आक्षेप/हरकत असल्यास या सुचनेच्या तारखेपासून दिनांक २२.०७.२०२४ रोजी पर्यंत सकार कक्ष, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पुर्व), मुंबई-४०००५१ यांचे कार्यालयाकडे पुराव्यासह अर्ज दाखल करावा. -: सभेचा विषय :-

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६२/दिनांक २३.१०.२०१५ व ऑनलाईन झुम ॲप (Zoom App) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील एकुण २४ निवासी सदनिकांचे वाटप करणे.

झुम ॲप (Zoom App) वरील लिंक https://us04web.zoom.us/j/84548539569 Passcode: 123456

सही/-(अरविंद जे. कांबळे) ठिकाणः मंबर्ड प्राधिकत अधिकारी तथा दिनांकः १५.०७.२०२४ सहकारी अधिकारी श्रेणी २, झोपुप्रा, बृहन्मुंबई

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहीत वेळेत व तारखेस सहभागी व्हावेत.

२) सोडतीच्या वेळी ज्या झोपडीधारकांचे नाव परिशिष्ट-२ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध, अपंग विधवा महिला कुटुंब प्रमुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सदनिकांची प्राधिकरणाच्या sravcmumbai@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक २४.०७.२०२४ पर्यंत लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदनिका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तींनी ईमेल आयडीवर शासनमान्य अंध-अपंग, विधवा याबाबतचा पुरावा दाखल

# मिरा-भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे-४०१ १०१, दुरध्वनी क्र. : ८१९ २८२८

जा.क./मनपा/ मध्यवर्ती भांडार/ ३८/ २०२४-२५

// जाहिर फेर निविदा सुचना //

मिरा भाईंदर महानगरपालिका खालील कामाकरिता सरकारी / निमसरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणाचा संबंधित अनुभव असलेल्या ठेकेदाराकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर निविदा मागविण्यात येत आहेत. सदर निविदेचे कोरे निविदा फॉर्म दि. २२/०७/२०२४ ते दि. ३०/०७/२०२४ रोजी दुपारी दु. ३.०० वाजेपर्यंत महानगरपालिकेचे E-Tendering व्हारे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ http://mahatenders.gov.in यावर उपलब्ध होतील. इसारा रक्कम, फॉर्म फी ई-टेडरिंग संकेत स्थळावर उपलब्ध ऑनलाईन रिसीप्ट सिस्टिमद्धारे ऑनलाईन स्विकारण्यात येतील. याची नोंद घ्यावी. सदर कामी दोन लिफाफ्यामध्ये मागविलेल्या निविदा दि. ३१/०७/२०२४ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत सदर संकेत स्थळावर ऑनलाईन स्विकारण्यात येतील. सदरची निविदा दि. ०१/०८/२०२४ रोजी उघडण्यात येईल. (निविदा मंजुर रक्कम रु. ९०.०० लाख)

अक्र	तपशील	फॉर्म फी+GST कर १८ %	अनामत रक्कम (EMD)
3.	मिरा भाईंदर महानगरपालिकेस सन २०२४– २५ करिता विविध बोर्ड-बॅनर, होर्डिंग्ज, नेमप्लेट व फलक छपाई करणे	रु. १७०००+ रु. ३०६०= रु. २०,०६०/−	रू १,७०,०००/-

जा.क्र. मनपा / मावज/ई २३६००७२/२४-२४

दि. १६.०७.२०२४

(रवि पवार) उपआयुक्त (मु.) (मध्यवर्ती भांडार)

सही/-मिरा भाईंदर महानगरपालिका

# महाराष्ट्र वैदयिकय वस्तू खरेदी प्राधिकरण,मुंबई

ई-मेल- maha.mmgpa2023@gmail.com २-१०७ <u>Inanu,mmrgnave अवार,पी.डीमेलो रोड,मुंबई ४००००१</u> कार्यालय -१ ला मजला,आरोग्य भवन,सँट जॉर्जेस रुग्णालय आवार,पी.डीमेलो रोड,मुंबई ४००००१

जाहिरात क्रमांक -मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैदयकिय वस्तू खरेदी प्राधिकरण,मुंबई हे

अ.कं	त आहेत निविदा क्रमांक		निविदा पूर्व सभा	निविदा विक्री,डाऊनलोड व सादर करण्याचा कालावधी	निविदा उघडण्याचा दिनांक
٤	ई-१२७	Glass Ware	दिनांक - १६/०७/२०२४ दूपारी ४:०० वाजता	दिनाक- १२/०७ /२०२४ दुपारी ४:४५ ते दिनाक- २६/०७/२०२४ दपारी २:०० पर्यंत	दिनांक- २९/०७/२०२४ दूपारी २:०० वाजता.

१ अधिक माहितीसाठी इच्छूक निविदाधारक यांनी website https://mahatenders.gov.in, या संकेत स्थळावर संपर्क साधावा.

२ मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैदयिकय वस्तू खरेदी प्राधिकरण,मुंबई यांनी निविदेतील बाबीची संख्या कमी/अधिक करण्याचे आणि कोणतेही कारण न देता निविदा नाकारण्याचे अधिकारस्वतःकडे राखन ठेवले आहेत. ई निविदेवावतच्या माहितीसाठी/मदतीसाठी कृप्या खालील नमूद केल्या प्रमाणे संपर्क साधावा.

संकेतस्थळ - website https://mahatenders.gov.in, संपर्क क्रंमाक - ०२२-२२६२१८८६/०२२-२२६२१९७३ ई-मेल- maha.mmgpa2023@gmail.com

स्वाक्षरी/-मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र वैदयकिय वस्तू डीजीआयपीआर क्र.:आरओसी-२०२४-२०२५/क्र.-५/सी९६३ खरेदी प्राधिकरण,मुंबई

Ritesh Parab

Managing Director DIN No-09494605

निविदा सचना दिनांक - १५/०७/२०२४

खालील औषधी बाबीची खरेदी करण्यासाठी विहित नमुन्यात दोन लिफाफा पध्दतीने ई-निविदा								
	मागवित आहेत.							
अ.कं	निविदा	बाबीचे नांव	निविदा पूर्व सभा	निविदा	निविदा			
	क्रमांक		1	विक्री,डाऊनलोड व	उघडण्याचा			
1			1	सादर करण्याचा	दिनांक			
	1			कालावधी				
8	ई-१२७	Glass Ware	दिनांक – १६/०७/२०२४ दूपारी ४:०० वाजता	दिनाक- १२/०७ /२०२४ दुपारी ४:४५ ते दिनाक- २६/०७/२०२४	दिनांक- २९/०७/२०२४ दूपारी २:०० वाजता.			

CHANGE OF NAME

I Shital Spouse of No. 14422888X

Hav Savant Shrikant Pandurang

Resident of 1 A, Floor 22, Room No

-2206, New Hind Mill, R.B. Marg,

Ghodapdev, Mazgaon, Mumbai,

Pincode - 400010. I have change

my Name from Shital to Shital

PUBLIC NOTICE

All that Piece and Parcel of Industrial A-2 Type Shed No. A2-228/1, G.I.D.C Industrial

Estate, Umbergaon Admeasuring 2017 Sq

Mtrs along with plot thereunder within

Umbergaon Notified Industrial Estate, Ta

Umbergaon, Dist: Valsad is recorded in the

name of M/s. SHREYA ALLOYS partners: 1

Shri Mukesh Motilal Chowatia and 2) Shr

Ritesh Motilal Chowatia on G.I.D.C record

That Shri Mukesh Motilal Chowatia expired

on 02/01/2023 and has left his legal heirs:

1) Manisha Mukesh Chowatia (wife) and 2)

Shreva Mukesh Chowatia (daughter) and 3

Himanshi Mukesh Chowatia (daughter) all

residing at; Mumbai, and that Shreya Mukesh

Chowatia and Himanshi Mukesh Chowatia

have waived/released their share/interest in

the above said property in favour of Manisha

Therefore, Shri Ritesh Motilal Chowatia and

Manisha Mukesh Chowatia have applied to

GIDC to enter Manisha Mukesh Chowatia's name as a partner in the GIDC records of

the above said property along with existing

Therefore, if any Person Having or Claiming

Any Right & Title or Interest against above

mentioned property or Part thereof by way

of Sale, Gift, Lease, line, Trust, Possession

inheritance, easement, attachment or otherwise whatsoever in nature are hereby

requested to make the same known in writing

along with notarial certified true copies of

documentary proof to the undersigned at their office, the address of which has been

given below, within 10 (ten) days from the date of the publication here-of, failing which

the Claim/Claims If any shall be deemed to

have been waived And /Or Abandoned and

the title of the said properly will be presumed

to be clear and marketable and undisputable

and /or shall be completed without any

reference to such claim or interest and the

same if any shall be deemed to have been

Office: Shop No. 8, Ground Floor, Ra

Saiitha Complex Near Bank of Baroda.

GIDC Umbergaon, Ta: Umbergaon, Dist.

**PUBLIC NOTICE** 

Public notice is hereby given that my Client, MR. DEEPAK SADASHIV PANCHAL, Pan

Card no. AIXPP1398R, Aadhar Card no

3013 5732 3945 has right, title and interes in RESIDENTIAL PREMISES bearing

Room no. 1201. B.M.C. Colony. Block no

6, Veer Abdul Hamid Road, Malwani, Malad (West), Mumbai - 400 095 after the death of my father, MR. SADASHIV MAHADEV

PANCHAL (Expired on 22/1/2013 a Trimbak, Bambarwadi, Taluka Malwan

District Sindhudurg) after death of my mother, MRS. PARVATI SADASHIV

mother, MRS. PARVATI SADASHIV PANCHAL (Expired on 20/4/2019 at Malad (W), Mumbai) and after death of my younger brother, MR. RAMAKANT SADASHIV PANCHAL (Expired on 11/6/2007 at Malad (W), Mumbai) and other legal heirs (1) MRS. SONAL SUNIL SUTAR, Maiden name MISS SHUBHANGI SADASHIV PANCHAL (2) MRS. ARCHANA ANII MFSTRY Maiden name

ARCHANA ANII MESTRY Maiden nam

MISS BHARATI SADASHIV PANCHAL

are ready and wi**ll**ing to give their **NC** OBJECTION for transferring Room no 1201 in favor of my Client and I on behalf of

my Client hereby invite claims from heirs or other claimants / objector or objectors for

transferring Room no. 1201 to MR
DEEPAK SADASHIV PANCHAL within

period of 14 days from publication of this

notice with copies of such document and

other substantial proofs in support of his

her / their claims / objection for transfer of

deceased members of property in favor of

my Client. In default thereof, it shall b

right / claim of anyone will be entertaine and it will be confirm said Room no. 1201 i

Place: Mullion. Gikion in Court,
Advocate High Court,

Shop No. 1188, B.M.C. Colony,

Near Savera Theater, Malwani Colony, Gate No. 05, Malad (W), Mumbai - 95.

Mobile No. 9819682710.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given on behalf of my client Mr. MILIND CHANDRAKANT HIRASKAR that

his father Mr. CHANDRKANT MURLIDHAF HIRASKAR was the member of the CHARKOF

(1) SAIKRUPA CHS Ltd., who owned and ssessed a Room Premises i.e. Room No.25 (adm.25 sq.mtrs. built up area), CHARKOP (1 SAIKRUPA CHS Ltd., Plot No.359, RSC-38

Kandivali (West), Mumbai 400 067, (hereinafte

referred to as the said room Premises) which was allotted to Mr. SURENDRA PANDURANG

MENDARKAR by MHADAAuthority under WBP. Whereas by an Agreement dated 14.08.1995, Original allottee Mr. SURENDRA

PANDURANG MENDARKAR (therein referred

said Room Premises to Mr. CHANDRAKANT

MURLIDHAR HIRASKAR, (therein referred to

s the Purchaser), and same agreement ha

been registered along with deed of declaration

gistration no. BDR 10-01987-2009 dated

7.03.2009 and whereas that said Room

remises has been transferred in the name o

Mr. CHANDRAKANT MURLIDHAR HIRASKAR by letter bearing No. Dy.Co/(W)/M.M./6659/10 dated 19.10.2011. After that, MR

CHANDRAKANT MURLIDHAR HIRASKAR

was died on dtd. 08.10.2023 leaving behind his only heirs and legal representative under The

indu Succession Act, 1956 viz. (1) SMT. NAINA CHANDRAKANT HIRASKAR (wife), (2) MR.MILIND CHANDRAKANT HIRASKAR

(Son), (3) SMT. SONAL NIRAJ VARALIKAR (maiden name MS. SONAL CHANDRAKANT

HIRASKAR) (married daughter), they are the

inly heirs of the deceased. And whereas m

client Mr. MILIND CHANDRAKANT HIRASKAF

wish to transfer the share capital of the society in

his name as a sole owner/member afte obtaining MHADA Transfer NOC hence they had

executed Released Deed from the other heirs o

leceased and same has been duly registere

31.01.2024 from the other heirs of the

right in respect of the above said room premises

by way of inheritance, share, sale, mortgage lease, lien, license, gift, exchange, trust, charge

possession or encumbrance howsoever of

therwise is hereby required to intimate to the

undersigned in writing with the authenticated

upporting documents within 7 days from the

ate of publication of this notice of such claims,

any, failing which the claim/s, if any of such person/s shall be treated as waived and/or

abandoned and not binding on my client/s and my client/s will be free to deal with

SUPRIYA SHUSHANT KADAM

Plot No. 111/D-03. Gorai (

Advocate High Cour

povementioned Room Premises.

Place: Mumbai

The person having any claim, objection o

nder bearing No.BRL5-1940-2024

as the Vendor) had sold and transfer

**NPA DATE-** 04.07.2024

MR.SANTANU UPLA

MAHARASHTRA 401102

Date Of Demand Notice: 10.07.2024

(Borrower)

Also At: ANTILA BOROR HAORA WEST BENGAL 711312.

Also At: FLAT NO. 101, 1ST FLOOR, B WING, BUILDING NO.

21, "NAKSHATRA RESIDENCY", CENTRAL PARK, PANDIT

Also At:META JEWELLERY (THROUGH ITS PROPRIETOR -

SANTANU UPLA) AT MARAM NIWAS BABHAI NAKA. RAM

MANDIR ROAD, 59, LT ROAD, BORIWALI WEST, MUMBAI

MR. NARENDRANATH MOHAN BERA (GUARANTOR)

PARIVARTANCHS LTD. TULINJ, MALASOPARA, NEAR

SURYADARSHAN OM SURYA DARSHAN CHSL, OFF DEEPAK

Also At: FLAT NO. 101, 1ST FLOOR, B WING, BUILDING NO.

21. "NAKSHATRA RESIDENCY", CENTRAL PARK, PANDIT

ROOM NO. 403. S. NO. 124/58. H. NO. 214 1/2.

Also At:FLAT NO. 604, 6TH FLOOR, B- WING,

HOSPITAL ROAD, MIRA ROAD EAST, 401107

VILLAGE - MAKANE, MAHARASHTRA 401102

PADA, UMBARPADA, SAPHALE WEST,

Date Of Demand Notice: 08.07.2024

**NPA DATE-** 04.07.2024

**VARTAK TOWER VASAI, 401209** 

PADA, UMBARPADA, SAPHALE WEST, VILLAGE - MAKANE,

NEAR JBS SCHOOL.NALASOPARA EAST 401209

B-302, SHIV NAGAR APARMENT, ACHOLE ROAD, ALKAPURI

PANCHAL. Place: Mumbai

MR DEEPAK SADASHIV

resumed that no one has right, interes claim or demand therein and if thereby an such, it has been waived and thereafter n

(Advocate & Notary Public)

Sd/

S R Patel

Valsad - 396171

Mobile 9824056444

waived to all interest and purpose.

partner Shri Ritesh Motilal Chowatia.

Mukesh Chowatia.

Date: 17.07.2024

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution

Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF AL-RKAYAN APPARELS AND EXPORTS

PVT.LTD

03/02/2003

00063

400063.

Address and e-mail of the interim resolution 903, MAYFAIR GREENS, S.V. ROAD

11th January, 2025

1st August, 2024

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a

corporate insolvency resolution process of the AL-RKAYAN APPARELS AND EXPORTS PYTITD O

05th December, 2024 order no. C.P. (IB) 390/MB/2023 and the same was received on dated 15th July

The creditors of AL-RKAYAN APPARELS AND EXPORTS PVT.LTD., are hereby called upon to submi

their claims with proof on or before 15th July, 2024 to the Interim Resolution Professional at the addres

The Claims may be submitted in their specific Forms B, C, D, E and F in terms of Regulations 7,8,9 and

9A of The Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 by the Operational Creditors (except Workmen and Employees). Financia

Creditors, Workmen and Employees and Authorized Representatives of Workmen and Employees an

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditor

may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name and Signature of Interim Resolution Professional: Vishnu Kant Kabra

VISHNU KANT KABRA

Registrar of Companies- Mumba

16 CAMA INDUSTRIAL ESTATEWALBHAT ROAD

GOREGAON EAST, MUMBAI, Maharashtra, India

16 CAMA INDUSTRIAL ESTATEWALBHAT ROAD

IP No: IBBI/IPA-001/IP-P-02178/2021-2022/13747

OREGAON EAST, MUMBAI, Maha

Date of Order: 05th December, 2023

KANDIVALI WEST, MUMBAI-400067

EmailId:ipvishnukabra@gmail.com

Date of Receipt of Order: 15th July, 2024

U51909MH2003PTC138968

1. Name of corporate debtor

incorporated / registered

2. Date of incorporation of corporate debtor

4. Corporate Identity No. of corporate debtor

Address of the registered office and

6. Address other than R/o where all or any

books of account and papers are

8. Estimated date of closure of insolvency

Name and registration number of the

insolvency professional acting as interim

professional, as registered with the Board

maintained

of corporate debtor

resolution process

resolution professional

mentioned against entry No.10.

other creditors respectively, as the case may be.

11. Last date for submission of claims0

Authority under which corporate debtor is

principal office (if any) of corporate debto

Insolvency commencement date in respec

Application are invited for the appointment on following teaching post in institute S. No Post No. of Post Associate Professor (Paediatric Nursing) 01 01

IDEAL INSTITUTE OF NURSING

Interested and Eligible candidates (As per MUHS, Nasik And INC, New Delhi) can send his/her updated resume with relevant documents and passport size photo to hridealwada@gmail.com

Lecturer (Medical Surgical Nursing)

Address: Plot No-40, Pimplas Road, Village-Posheri, Taluka Wada Dist-Palghar, Maharashtra, 421303; Contact No. 6350568156

• Original Share Certificate No. 01, bearing Dist No. 01 to 05 in the name of Yasmin Tajani on 02/12/2017 further transferred in the name of Furkan Abdul Kader Tajani on 23/02/2023 issued by AL- HAMD RESIDENCY CHSL

Further, Piramal Capital and Housing Finance Limited through Mr ayesh Govind Patel has reported missing/lost complaint on 31/05/2024 whereabouts of the said documents or If anybody is having objection, claim substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 14

Dr. Suryakant Sambhu Bhosale

BELEVANT PARTICULARS Last date of application on or before 22-07-2024 AL-RKAYAN APPARELS AND EXPORTS PVT.LTD.

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given on behalf of my client viz. ABDUL RAZZAK RAHIM KHAN AND SHAMA B. ABDUL RAZZAK KHAN who have purchased Flat No 01, on Ground Floor, area adm. 550 Sq. Ft Built up. constructed on land bearing CTS No. 963, 1 to 3 situated at Vinoda Bhave Marg, Brahman Wadi, Mumbai - 400070 lying being Village and Taluka Kurla District-Mumbai Suburban society known as **AL-HAMD RESIDENCY CHSL** from Furkan Abdul Kader Tajani vide Agreement for sale dated 04/08/2023 bearing doc no. KRL3-15520-2023 and mortgaged the captioned flat with Piramal Capital and Housing Finance Limited.

Whereas Piramal Capital and Housing Finance Limited have lost/misplaced original document in respect of the captioned property during transit and not traceable despite diligent search. The lost/misplaced document is given below:

bearing Complaint No. 59133-2024 at Aarey, Greater Mumbai Police Station. Any person/s coming into possession of the aforesaid lost documents and/or any persons who are having knowledge of the interest, dispute in the above said property, he/she/they may call on Mobile No. 98909 43555 or contact the undersigned with the documentary proof days from the date of this publication at Office Address:-301, 3rd Floor, Matoshree Bldg., Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin-400 602. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

(Advocate)

## **Read Daily Active Times**

#### Shrikant Savant as per vide affidavit No 13AB 108622 Dated 16/07/2024

Registered Address: REGD. OFF. FLOOR NO.4,PLOT -327,NAWAB BUILDING, DADABHAI NAWROJI ROAD, HUTATMA CHOWK, FORT, MUMBAI -400001 CIN: L29130MH1985PLC035747

**DECCAN BEARINGS LIMITED** 

Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 30/06/2024

SR. NO.	PARTICULARS	Quarter ended on 30/06/2024 (Unaudited)	Quarter ended on 31/03/2024 (Audited)	Quarter ended on 30/06/2023 (Unaudited)	Year ended on 31/03/2024 (Audited)
1	Total Income	1.88	0.77	1.43	4.57
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items )	(2.87)	(4.44)	(4.70)	(17.69)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items )	(2.87)	(4.44)	(4.70)	(17.69)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items )	(2.87)	(4.44)	(4.70)	(17.69)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.87)	(4.44)	(4.70)	(17.69)
6	Equity Share Capital	218.33	218.33	218.33	218.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				
8	Earnings Per Share (of `Rs. 10/- each) for continuing and discontinued operations				
	Basic	(0.13)	(0.20)	(0.22)	(0.81)
	Diluted	(0.13)	(0.20)	(0.22)	(0.81)
Note	3'				

 The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June. 2024 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

h) The full format of the Quarter ended 30th June. 2024 Financial Results are available on the websites of the Stoc Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.deccanbearings.in) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules AS Rules, whichever is applicable.

For and on behalf of the Board Ritesh Paral

Managing Director DIN No-09494605

Dated: 16/07/2024

SHRIR M M HOUSING FINANCE

## **SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED**

Registered Office: Office No. 123, Angappa Naicken Street, Chennai – 600 001. Branch Office: Solitaire Corporate Park, Building No 7, 772, 7th Floor, G H Marg **DEMAND NOTICE** Chakala, Andheri East, Mumbai - 400 093 Website: www.shriramhousing.in

Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from SHRIRAM HOUSING FINANCE LTD. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of SHRIRAM HOUSING FINANCE LTD. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to

redeem the secured assets.				
Borrower/Co-Borrower/ Name & Address	Outstanding Amount	Property Address of Secured Assets		
MRS.SHITAL RAJENDRA MORE  1472, MAHIM ROAD, VADRAI, RAUTALI, KELWA- MAHIM 401402  Also At:Flat no. 103, 1St floor, "Shivam apartment", GAT no. 826, Plot no.113, Village Mahim, Taluka Palghar, 401402.  Also At:Vadhu Beauty Parlour, Shital Makeover (Through Its Proprietor Shital More) Shop no. 3 & 4, Royal Planet Party Hall, Kelwa Mahim Bazaar, 401402  NANDA GANESH MEDHA  1472, Mahim Road, Vadrai, Rautali, Kelwa- Mahim Saphale 401402  Also At:Flat no. 103, 1St floor, "Shivam Apartment", GAT no. 826, Plot no.113, Village Mahim, Taluka	Rs. 2143084/- (Rupees Twenty One Lakh Forty Three Thousand Eighty Four Only) as on 06- 07-2024 under reference of Loan Account No. SHLHVSAI0000 656	ALL THAT PIECE AND PARCEL FLAT NO. 103, 1ST FLOOR, ADMEASURING AREA 400 SQ. FT CARPET AREA IN THE BUILDING KNOWN AS "SHIVAM APARTMENT", LAND BEARING GAT NO. 826, PLOT NO.113, LYING BEING SITUATED AT VILLAGE MAHIM, TALUKA PALGHAR.		
PALGHAR, 401402. ROHAN GANESH MEDHA MOHPADA KACHERI ROAD, LOKMANYA NAGAR, PALGHAR, BEHIND PALGHAR COURT, PALGHAR, 401404 AISO At:FLAT NO. 103, 1ST FLOOR, "SHIVAM APARTMENT", GAT NO. 826, PLOT NO.113, VILLAGE MAHIM, TALUKA PALGHAR, 401402  NPA DATE- 04.07.2024  Date Of Demand Notice: 10.07.2024	LAN No. SHLHVSAI0000 656 - Loan Disbursed Amount Rs. 1914540/-			
1. MR.RAVINDRA GOVIND NAIR FLAT NO. 604, SHREE SHASHWAT, BLDG. NO. 7, PLEASANT PARK, MIRA BHAYANDAR ROAD, PLEASANT PARK, 401107 Also At:DIVYAJYOTI BAR AND RESTAURANT (THROUGH ITS PROPRIETOR- RAVINDRA NAIR) KASHMIRA, SHIVAJI CHOWK, BHAYANDER, MIRA ROAD (EAST), 401107 2. VIJAYALAXMI NAIR FLAT NO. 604, SHREE SHASHWAT, BLDG. NO. 7, PLEASANT PARK, MIRA BHAYANDAR ROAD, PLEASANT PARK, 401107 Also At:Jai Mata Di Enterprises (THROUGH ITS PROPREITOR VIJAYALAXMI NAIR) FLAT NO. 604, SHREE SHASHWAT, PLEASANT PARK, MIRA ROAD EAST, 401107	Rs. 3706492/- (Rupees Thirty Seven Lakh Six Thousand Four Hundred Ninety Two Only) as on 06-07-2024 under reference of Loan Account No. SLPHTHNE0000 445	ALL THAT PIECE AND PARCEL FLAT NO. 604, BUILDING NO. 7, ON THE 6TH FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS SHREE SHASHWAT, SITUATED AT PLEASANT PARK, MIRA BHAYANDER ROAD, MIRA ROAD EAST, DISTRICT THANE, LYING, BEING AND SITUATE AT VILLAGE MIRA, TALUKA AND DIST: THANE WITHIN THE LIMITS OF MIRA BHAYANDER MUNICIPAL		
3. HOTEL DIVYA JYOTI KASHMIRA, SHIVAJI CHOWK, BHAYANDAR EAST, 401107 Also At:Flat no. 604, Shree Shashwat, Bldg. no. 7, Pleasant Park, Mira Bhayandar Road, Pleasant Park, 401107 4. Jai Matadi Enterprises Flat no. 604, Shree Shashwat, Bldg. no. 7, Pleasant Park, Mira Bhayandar Road, Pleasant Park, 401107	Loan Amount LAN No. SLPHTHNE000 0445 - Loan Disbursed Amount Rs. 5000000/-	CORPORATION AND IN THE REGISTRATION DIST AND SUB- DISTRICT OF THANE AND BEARING MIRA BHAYANDER OLD SURVEY NO 180/8, 7, 181/6, 4, 5, 8, 164/2, NEW SURVEY NO. 48/8, 7, 50/6, 4, 5, 8, 8, 35/2		

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.

Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Date: 17-07-2024

Shriram Housing Finance Ltd

8, & 35/2.

401102.

ALL THAT PIECE AND PARCEI

FLAT NO. 101, 1st Floor, B Wing,

Building No. 21, in the building

known as "Nakshatra

Residency", Central Park

situated lying and being at Pandit

Pada, Umbarpada, Saphale West,

Village - Makane, Maharashtra

Rs. 1719634/-

(Rupees

Seventeen Lakh

Nineteen

Thousand Six

Hundred Thirty-

Four Only) as on

06/07/2024

under reference

of Loan Account

No.

SHLHVSAI0000

227

Loan Amount

LAN No.

SHLHVSAI0000

227 - Loan

Disbursed

Amount Rs.

1551867/-

OFFICE OF THE SPECIAL RECOVERY & SALES OFFICER,
CO-OP. DEPT. GOVT. OF MAHARASHTRA
C/O:: JIVHALA CO-OP.CREDIT SOCIETY LTD., Thane
Natraj Appartment, 1st Floor, Opp. Municipal School, Kisan Nagar No.3, Road No.16
Wagale Estate, Thane 400 604.

**Possession Notice for Immovable Property** 

Whereas the undersigned being the Ravindra Nivruti Kedare Recovery officer of the Jivhala Co-Op.Credit Society Ltd., Kisan Nagar No.3. Wagale Estate, Thane (Under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S.1961) issued a demand notice calling upon the judgmen

	Sr. No.	Name of the judgment debtor	Demand Notice Date	Recovery Certificate/Award No. & Date	Amount Due Date	Amount Dues ( Rs. )				
l	1)	Shri. Chandu Vithoba Wanare	15/12/2020	1336 dated 26/11/2020	31/05/2024	11,26,120/-				
l	2)	Shri. Vijay Kishor Mandal	01/02/2020	4499 dated 24/12/2019	31/05/2024	4,65,320/-				
l	3)	Shri. Vilas Atmaram More	07/10/2021	1023 dated 30/07/2021	31/05/2024	4,42,460/				
l	4)	Shri. Girish Sharad Patole	01/02/2020	4476 dated 24/12/2019	31/05/2024	4,77,670/				
ı										

o repay the amount mentioned in the notice with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated **as follows** and attached the property described herein below The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the

undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this date as follows:

Sr. No.	Name of the judgment debtor	Japti Antim Notice Date	Date of Symbolic Possession
1)	Shri. Chandu Vithoba Wanare	10/06/2024	03/07/2024
2)	Shri. Vijay Kishor Mandal	10/06/2024	03/07/2024
3)	Shri. Vilas Atmaram More	10/06/2024	03/07/2024
4)	Shri. Girish Sharad Patole	10/06/2024	03/07/2024

The judgment debtors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Jivhala CoOp. Credit Society Ltd., Kisan Nagar No.3, Wagale Estate, Thane for an amount mentioned above and

#### Description of the Immovable Property

Sr.	Property Holder's	Property Address	Property Name and	Total Area	Property	Directions
No.	Name		Survey Number	Hect.	Tax.	
				Sq.Feet.	Rs.	1
1.	Shri.Chandu Vithoba Wanare	Gala No.76, Wagale Estate, Road No.21, Behind Agriculture office, Chandu Kushan Work, Thane 400 604	Gala No.76, Proparty No. 8094093, Block No.63, House No.27, RecoveryOffice Rayladevi	Area : 10' X 10' = 100 Sq.Feet		E - Gala No.75 Rajendra R. Bhilare's Gala W - Gala No.77 Ganesh Auto Part S - Shop's Sutter & Road N - Back Side of Shop & Punarvasan Chawl
2.	Shri. Vijay Kishor Mandal	Yadav Chawl, Near Santoshi Mata Mandir, Luiswadi, Wagale Estate, Thane 400 604	Gala No.76, Proparty No. 8083811, Block No.39, House No.904, Luiswadi, Wagale Estate	Area : Approx. 10' X 10' = 100 Sq.Feet		E - Door W - Back Side of Room S - Ambika nagar Pipe Line Road N - Marked Yadav Chawl
3.	Shri. Vilas Atmaram More	Room No.71, Anandkurpa Sahakari Grahnirman Soc.Ltd.,5th Floor, Hajuri Goan, HanumanNagar, WagaleEstate, Thane(W), Thane 400 604.	Room No.71, Anandkurpa Sahakari Grahnirman Soc.Ltd.,	Area : 250 Sq.Feet		E - Jeena W-Room No.72 Urmila Pawar's Room S - Back Side of Room N - Room No.78 Rajendra Madhukar Sakpal's Room
4.	Shri. Girish Sharad Patole	Room No.32, Ambewadi, Road No.2, Opp.E.S.E.Chuch, Thane -400 604.	Room No.32, Ambewadi,	Area : Approx. 10' X 10' = 100 Sq.Feet With Potmala		E - Back Side of Room & Service Centre W - Church & Road S - Suresh Pawar's Room N - Om Saloon

Date: 17/07/2024 Place: Mumbai

Ravindra N. Kedare Special Recovery & Sales Officer, Co-op. Societies, Maharashtra State

hereby given that my client Smt PUSHPA B. GILANI is the owner of a Flat No 502, 'C' Wing, 5th floor, Building No. 2 Ashok Nagar Building No. 2 CHS Ltd., 179 L.T. Road, Vazira Naka, Borivali (West) Mumbai 400 092, (hereinafter referred to as the said Room premises). Whereas by ar Agreement for sale executed in about 199 made between M/s. ASHOK DEVELOPERS (therein called and referred as the DEVELOPERS) had sold and transferred their right, title and interest in respect of Flat Premises in favour of Ms. MALINI PRAVIN KANAKIA and Mr. PRAVINCHANDRA K KANAKIA (therein called and referred as the PURCHASERS). And Whereas by an Agreement for sale dated 29.05.1993 made between Ms.MALINI PRAVIN KANAKIA and Mr. PRAVINCHANDRA K. KANAKIA (therein called and referred as the VENDORS) had sold

PUBLI NOTICE

and transferred their right, title and interest in respect of Flat Premises in favour of Mr BABULAL P. GILANI and Smt. PUSHPA B GILANI(therein called and referred as the PURCHASERS) That the 1st owner Mr BABULAL P. GILANI, died intestate on 04.12.2022 at Mumbai leaving behind him a wedded wife **Smt. PUSHPA B. GILANI** and one daughter Mrs. SMITHA AJAYBHAI SHAH and one son Mr. RAJESH BABUBHAI GILANI The 2<sup>nd</sup> owner Smt. PUSHPA B. GILANI being the wedded wife of 1st owner Mr. BABULAL P. GILANI (deceased) intend to transfer the above said Flat premises in her name after obtaining consent from the other legal heirs The original Agreement for Sale executed in about 1991 pertaining to the above said Flat premises, which have been lost/misplaced and same has been reported to the Borival Police Station on dt 13 07 2024 Lost Report No. 78056-2024.

If any legal heir/s, Nominee/s or person/s o third party is/are having any claim encumbrance, right, title or interest in the said lat Premises be intimated to the undersigned within a period of 15 days from the date publication, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/or claims, it any, shall be deemed to be waived and o abandoned.

(D.S. SHEKHAWAT) Advocate High Court. Plot No. 93/D-09, Gorai-I, Borivali (W), Mumbai 400 091. Date: 17.07.2024 Place : Mumbai

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH ONLINE E-AUCTION IN EXERCISE OF THE POWERS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) READ WITH RULES 6, 8 & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 Notice is hereby given to the public in general and to the Borrower (s) / Guarantor (s) / Mortgagor (s), in particular, that the below described immovable property/ies mortgaged/charged to the

Asset Reconstruction Company (India) Limited, acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts ("ARCIL") (pursuant to the assignment of financial asset vide registered Assignmen Agreements) will be sold on "As is where is" "As is what is" "Whatever there is" and "Without recourse basis" by way of online e-auction, for recovery of outstanding dues oftogether with further interest, charges and costs etc., as detailed below in terms of the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rules 6, 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Borrow Borrov Guaran		LAN No. & Selling Bank	Trust Name	Outstanding amount as per SARFAESI Notice dated : 08-12.2017	Possession type and date	Date of Inspection	Type of Property and Area	Earnest Money Deposit (EMD) & Last Date for submission of Bid	Reserve Price	Date & Time of E- Auction
1. Mr. MI PRAKASH JAJ 2 MRS.A	U	VLPHBOR V0002280 Equitas Small Finance Bank		Rs. 16,71,614/- (Rupees Sixteen lakh seventy one thousand six hundred fourteen Only), as on 08.12.2017 +further Interest calculated thereon from 09.12.2027 + Legal Expenses	Physical on	Will be arranged on request	freehold	Rs. 148,000/- (Rupees One lakh forty eight thousand Only) Same day 2 hours before Auction 31-07-2024: 10.30 A.M. Bid Increment: As mentioned in the BID document	Rs. 14,80,000/ - (Rupees Fourteen lakh eighty thousand Only)	On 31-07- 2024 between 12:30 P.M

Description of the Secured Asset being auctioned: Property owned by \_ Mr DEEPAK PRAKASH CHANDRA JAJU

All that piece and parcel of the premises bearing No.109; on the 1st Floor, Of O.P. Commerce Center Co.op. HSG. Soc. LTD. (Regn. No. TNA /TNA ) HSG(TC) 16370/2005-2006 AT jesal Park

rodu, vedi Taliway station, bilayender (L) bist-maile ad measuring 223.34.1t of revenue village than bist-maile							
Pending Litigations known to ARCIL	NIL						
Encumbrances/Dues known to ARCIL	NIL						
Last Date for submission of Bid	Same day 2 hours before Auction						
Bid Increment amount:	As mentioned in the BID document						
Demand Draft	Arcil-Retail Loan Portfolio-092-A-Trust("Arcil")   Payable at : MUMBAI						
RTGS details	"Arcil-Retail Loan Portfolio-092-A-Trust", Trust Account: _ HDFC BANK Bank Limited, Branch: MUMBAI - KAMALA MILLS, Mumbai, IFSC Code: _ HDFC0000542, Current Account No. 57500001362761						
Name of Contact person & number	Dominic Mendes – 9987170998, Shailesh Jadhav – 8459535546, Shailesh Pagare – 8652234585. Shailesh Gaikwad – 9867929121 Mahesh Bangera – 9004173256, Satyandra diwane -9009404828						

1. The Auction Sale is being conducted through e-auction through the website https://auction.arcil.co.in and as per the Terms and Conditions of the Bid Document, and as per the

procedure set out therein 2. The Authorised Officer ("AO")/ ARCIL shall not be held responsible for internet connectivity, network problems, system crash down, power failure etc.

3. At any stage of the auction, the AO may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the Auction without assigning any reason thereof and without any prior notice. 4. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, applicable GST on the purchase consideration, stamp duty, registration fees, etc. that is required to be

paid in order to get the secured asset conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law. 5. The intending bidders should make their own independent enquiries/ due diligence regarding encumbrances, title of secured asset and claims/rights/dues affecting the secured assets including statutory dues, etc., prior to submitting their bid. The auction advertisement does not constitute and will not constitute any commitment or any representation of ARCIL. The

Authorized Officer of ARCIL shall not be responsible in any way for any third-party claims/rights/dues. 6. The particulars specified in the auction notice published in the newspaper have been stated to the best of the information of the undersigned; However, undersigned shall not be

responsible / liable for any error, misstatement or omission. 7. The Borrower/ Guarantors/ Mortgagors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement

Rules, about the holding of the above mentioned auction sale.

8. In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ARCIL has the right to sell the secured asset by any other methods under the provisions of Rule 8(5) of the Rules and the Act. Sd/-, Authorized officer, Asset Reconstruction Company (India) Limited



Date - 16.07.2024, Place - Thane

ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD.

Acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts
Arcil office: The Ruby, 10th floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West) Mumbai-400 028 . Website: https://auction.arcil.co.in; CIN-U65999MH2002PLC134884

Place: MUMBAI/Mira-Bhayandar/ RAIGAD/PALGHAR

Sd/- Authorised Officer